

कृस्तिघट m. Titel des 7ten Buches im Çatapathabrâhmaṇa.  
 कृस्तिघात adj. *Elephanten tödtend* P. 3, 2, 54, Schol.  
 कृस्तिघोषा f. = कृस्तिकोशातकी MADAN. 7, 21.  
 कृस्तिघोषातकी f. dass. RATNAM. 63.  
 कृस्तिघ्न adj. *Elephanten zu tödten vermögend* P. 3, 2, 54. मनुष्य Schol.  
 कृस्तिचर्म (für °चर्मन्) ved. *Elephantenhaut*. °चर्मं जुहोति P. 5, 4, 103.  
 कृस्तिचारिणी f. = महाकरञ्ज RĀGĀN. 9, 66.  
 कृस्तिजिह्वा f. *Elephantenzunge*, Bez. einer best. Ader Verz. d. Oxf. H. 236, a, 1 v. u.  
 कृस्तिजीविन् m. = कृस्त्याजीविन् HARIV. 4532.  
 कृस्तिदत्त 1) m. *Elephantenzahn*; s. कृस्तिदत्त. — 2) Rettig, m. ÇABDAR. im ÇKDR. n. RĀGĀN. 7, 14. f. ई dass. SUÇR. 2, 432, 12.  
 कृस्तिदत्तक Rettig, m. HĀR. 101. n. H. 1190.  
 कृस्तिदत्तफला f. *eine Gurkenart (एवीरु)* RĀGĀN. 7, 204.  
 कृस्तिदाय m. N. pr.; s. कृस्तिदायि.  
 कृस्तिन् (von कृस्त) 1) adj. a) *mit Händen versehen, geschickt mit der Hand, hantierend*: मृगं डृक्षति कृस्तिन्: RV. 3, 36, 7. 5, 64, 7. 9, 80, 5. AV. 9, 3, 17. — b) in Verbindung mit मृगं *das Thier mit der Hand d. i. Rüssel*, älteste Bez. *des Elephanten* RV. 1, 64, 7. 4, 16, 14. AV. 12, 1, 25. दत्त° *mit Fangzähnen und Rüssel versehen* R. 1, 6, 24. — c) (von 2) a) *mit einem Elephanten versehen, auf einem E. sitzend*: रथी च रथिना नागी कृस्तिना कृथिना कृथी । मृष्युद्यत्त MĀRK. P. S. 656, Z. 8 v. u. — 2) m. a) *Elephant* P. 5, 2, 133. AK. 2, 8, 2, 2. TRIK. 2, 8, 33. H. 1217. AV. 3, 22, 3. 4, 36, 9. 6, 38, 2. 70, 2. 9, 1, 32. VS. 24, 29. AT. BR. 4, 1, 5, 31. 6, 27. ÇAT. BR. 3, 1, 3, 4. 14, 7, 1, 20. 8, 15, 11. TS. 5, 5, 11, 1. 6, 4, 5, 7. किरण्यकद्वय ÅÇV. ÇR. 9, 9, 14. KĀTJ. ÇR. 14, 2, 31. 22, 2, 24. KAUC. 15. 106. PAÑĀV. BR. 6, 8, 8. 23, 13, 2. कृस्तिनमात्रुः M. 4, 120. 7, 96. 12, 43. MBH. 3, 2114. 2510. 2546. डुष्ट° 8, 2579. 12, 4281. R. 1, 5, 16. कृस्तिभिर्गोतिः श्लोकाः 5, 88, 6. Spr. (II) 1306. काष्ठमय 5094. 7378. fgg. VARĀH. BRH. S. 16, 23. 19, 3. 45, 5. 51, 19. LĀ. (III) 92, 17. Verz. d. B. H. No. 897. 945. ÇĀkjamuni als El. VĀPI beim Schol. zu H. 233. कृस्तिकाय HIOUENTHSANG 1, 82. 2, 81. °स्कन्ध SUÇR. 1, 98, 9. °कृस्त MBH. 1, 5970. 3, 2669. 6, 4382. R. 4, 9, 106. 5, 21, 15. °कपोल s. u. पलाप. °बल Verz. d. Oxf. H. 230, b, 27. °पृथ MBH. 3, 2537. °कर्मन् KĀM. NĪTIS. 19, 3. °त्रसन KAUC. 4. °स्नान Spr. (II) 667. कृस्तीङ्कित VARĀH. BRH. S. 94 in der Unterschr. कृस्त्यारोक्षणा PĀR. GRHJ. 3, 15. °दमक M. 3, 162. °कर्तृ 9, 280. °कृष्टपयम् KHĀND. UP. 7, 24, 2. KĀTHOP. 1, 23. °रथम् MBH. 13, 3267. कृस्त्यश्चम् VARĀH. BRH. S. 48, 87. सर्वेषां कृस्त्यश्चन समावृताः R. 6, 73, 3. °रथदान, कृस्त्यश्चदीना Verz. d. B. H. No. 365. — b) *Elephant am Ende eines comp. als Bez. des Besten in seiner Art* गण्णा व्याघ्रादि zu P. 2, 1, 56. — c) *eine best. Pflanze*, = अज्ञमोदा RĀGĀN. 6, 110. — d) N. pr. eines Sohnes des Dhṛtarāshṭra MBH. 1, 3747. des Suhotra und Gründers von Hastināpura 3787. HARIV. 1053. fg. VP. 451. des Bṛhatkshatra BHĀG. P. 9, 21, 20. fg. des Kuru ÇATR. 10, 400. — 3) f. °नी a) *Elephantenkuh* MED. n. 137. HALĀJ. 2, 70. 5, 13. 47. AV. 6, 70, 2. यदा मज्जति कृ° SHADY. BR. in Ind. St. 1, 40. SUÇR. 1, 176, 8. KĀM. NĪTIS. 14, 34. VARĀH. BRH. S. 46, 53. 67, 10. KATHĀS. 13, 18. — b) *ein best. Parfum*, = कृद्विल्लासिनी ÇABDAK. im ÇKDR. *eine Art Heliotropium* ebend. unter

कृस्तिप्रुण्डा. — c) in der Erotik Bez. einer Gattung von Frauen (neben चित्रिणी, पद्मिनी und शङ्खिनी) MRD. SMARADĪPIKĀ Tüb. Hdschr. Verz. d. Oxf. H. 218, b, 15. स्थूलाधरा स्थूलनितम्बभागा स्थूलाङ्गुली स्थूलकुचा सुशीला । कामोत्सुका गाढरतिप्रिया च नितम्बखर्वा खलु कृस्तिनी स्यात् ॥ RATIM. im ÇKDR. — Vgl. गन्ध°, जल°, प्रति°, फल्गुकृस्तिनी, मदकृस्तिनी, मक्हा°, राज°, श्रीकृस्तिनी, श्वेत°, सु°, कृस्तिन, कृस्तिनायन.  
 कृस्तिनख m. *eine Art Schutzwehr an einem Stadthor* AK. 2, 2, 16. H. 982. HALĀJ. 2, 133. ÇIÇ. 3, 68.  
 कृस्तिनापुर n. N. pr. einer angeblich von Hastin gegründeten Stadt an der Gaṅgā, des Sitzes der Kuru, LĀ. 1, 127. fg. TRIK. 2, 1, 13. H. 978. HARIV. 1054. KATHĀS. 18, 63. 74, 154. VP. 451. fg. 461. BHĀG. P. 9, 21, 20. Verz. d. Oxf. H. 39, a, 35. 149, a, 37. 251, b, 16. Verz. d. B. H. 112, 6 v. u. HIR. ed. JOHNS. 1704. ÇATR. 10, 400. LALIT. ed. Calc. 24, 4. — Vgl. कृस्तिनपुर, गजपुर u. s. w.  
 कृस्तिनायक m. N. pr. eines Mannes SCHIEFFNER, Lebensb. 233 (3).  
 कृस्तिनासा f. *Rüssel des Elephanten* H. 1224.  
 कृस्तिनीपुर n. = कृस्तिनापुर H. 978.  
 कृस्तिर्ष (कृस्तिन् + 2. ष) m. *Elephantenwärter*, — führer, Cornac VS. 30, 11. MBH. 8, 2579. 12, 7925. HARIV. 4639. MĀRK. P. 39, 18. BHĀG. P. 10, 43, 3.  
 कृस्तिपक m. dass. AK. 2, 8, 2, 27. 3, 4, 14, 62. TRIK. 2, 8, 49. H. 762. HĀR. 140. HALĀJ. 2, 70. ÇIÇ. 5, 49. Spr. (II) 4658. KATHĀS. 13, 19. 23. 69, 62. P. 1, 3, 67, Schol.  
 कृस्तिपत्र m. *ein best. Knollengewächs*, = कृस्तिकन्द RĀGĀN. 7, 80.  
 1. कृस्तिपद n. *die Fussspur eines Elephanten*: यथा ष्पदे पदानि संलीयन्ते सर्वसन्नेद्रवानि MBH. 12, 2380.  
 2. कृस्तिपद adj. *elephantenfüssig*; m. N. pr. eines Schlangendämons MBH. 1, 1554. — Vgl. कृस्तिपद.  
 कृस्तिपर्णिका f. *eine Gurkenart*, = राजकोशातकी RĀGĀN. im ÇKDR.  
 कृस्तिपर्णानी f. desgl. MADAN. 7, 13.  
 कृस्तिपर्णी f. desgl., = कर्कटी RĀGĀN. 7, 199. = मोरट RATNAM. 236.  
 कृस्तिपाद adj. *elephantenfüssig* P. 5, 4, 138. VOP. 6, 31.  
 कृस्तिपाल m. 1) = कृस्तिप *Elephantenwärter*, — führer, Cornac KATHĀS. 69, 56. 59. — 2) N. pr. eines Fürsten COLEBR. Misc. Ess. 2, 215. WASSILJEW 55. TĀRAN. 2. 248. 250.  
 कृस्तिपालक m. = कृस्तिपाल 1) KATHĀS. 69, 64.  
 कृस्तिपिण्ड m. N. pr. eines Schlangendämons MBH. 1, 1559.  
 कृस्तिपिप्लती f. = गजपिप्लती *Scindapsus officinalis* SUÇR. 1, 369, 14. 2, 284, 5.  
 कृस्तिपृष्ठक n. N. pr. einer Oertlichkeit (eines Dorfes Comm.) R. 2, 71, 15.  
 कृस्तिभद्र m. N. pr. eines Schlangendämons Citat beim Schol. zu H. 1311. MBH. 5, 3629. HARIV. 9502.  
 कृस्तिमद m. *der Brunstsaft des Elephanten* DHANV. 6, 28. RĀGĀN. 6, 250.  
 कृस्तिमञ्ज m. 1) Bez. *des Elephanten Indra's* TRIK. 1, 1, 61. H. 177. an. 4, 299. MED. l. 166. GĀTĀDH. in Verz. d. Oxf. H. 191, a, 41. *eines andern mythischen Elephanten (शङ्खनाग)* MED. WILSON fasst शङ्खनाग als N. eines Schlangendämons. — 2) ein N. Gaṇeça's TRIK. 3, 3, 410.